

आदिवासी क्षेत्र उपयोजना/जनजाती क्षेत्राबाहेरील  
उपयोजना २०१३-२०१४ चे जिल्हानिहाय व  
योजनानिहाय अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप  
"पाणीपुरवठा व स्वच्छता"

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१३/प्र.क्र.६/का.६  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२  
तारीख: २० जुलै, २०१३

### वाचा -

- १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.बीजीटी २०.१३/प्र.क्र.४३/अर्थ-३, दि.२८.३.२०१३
- २) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अंदाज २०.१३/प्र.क्र.८५/अर्थ-३, दि.२५.४.२०१३

### शासन निर्णय -

आदिवासी उपयोजनांतर्गत "पाणीपुरवठा व स्वच्छता" या उपशिर्षाखाली सन २०१३-१४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आलेल्या तरतुदीचे योजनानिहाय व जिल्हानिहाय वाटप आणि प्रत्येक योजनांचे नियंत्रण अधिकारी सोबत जोडलेल्या विवरणपत्रात दर्शविले आहेत.

२. नियंत्रण अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतुद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक १३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील मान्य योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतुदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटींचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतुदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी.

३. आदिवासी उपयोजनेंतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतुद फक्त आदिवासी लोकांकरिता वा आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी केलेली तरतुद त्या क्षेत्रातील आदिवासी लोकांकरिता खर्च करण्यात यावी. आदिवासी उपयोजनेंतर्गत केलेली तरतुद आदिवासी क्षेत्राबाहेर किंवा सर्वसाधारण योजनेखाली खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेत केलेली तरतुद खर्च झाली नाही तर सदर तरतुद प्रत्यार्पित करावी व कोणत्याही परिस्थितीत आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेची तरतुद आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च झालेली आढळल्यास याबाबत आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त,

आदिवासी विकास, संबंधित जिल्हाधिकारी व नियोजन अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच आदिवासी उपयोजनेंतर्गत जिल्हा योजनांसाठी उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशिर्षनिहाय/उप लेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती जिल्हाधिकारी तसेच नियोजन अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास व आदिवासी विकास विभागस प्रत्येक महिन्यात १० तारखेपर्यंत न चुकता पाठवावी.

४. विभागाच्या दिनांक १६ डिसेंबर, २००९ च्या शासन निर्णयाद्वारे जिल्हास्तरीय योजना जिल्हाधिकारी यांच्याकडे राबविण्यासाठी देण्यात आल्या आहेत. जिल्हा योजनांसाठी प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले असल्यामुळे योजनेसाठी केलेली तरतूद त्याच योजनेवर त्याच जिल्ह्यात खर्च करणे बंधनकारक राहिल. त्यानुसार जिल्हा योजनेसाठी केलेली तरतूद जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. तथापि, हाती घेण्यात येणारी कामे संबंधित विभागातील क्षेत्रिय अधिकारी यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त व प्रकल्प अधिकारी यांचेशी चर्चा करून निश्चित करावी. प्रगतीपथावरील (ongoing works) कामांपैकी ज्यामध्ये ५० टक्के पेक्षा जास्त खर्च झालेला आहे त्यांच्यावर खर्च करावा. अपवादात्मक परिस्थितीत अशी कामे ज्यावर ५० टक्के पेक्षा कमी खर्च झालेला आहे व त्यास पूर्ण करणे गरजेचे आहे त्याबाबत शासनाची पूर्व परवानगी घेऊन पुढील कार्यवाही करावी. तसेच जिहास्तरीय योजनेतील कामांची तपासणी करण्याचे अधिकार व जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी, अपर आयुक्त व आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांची संयुक्तीकरित्या राहिल.

५. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल व तो केंद्रशासनाला कळविता येईल.

६. नियंत्रण अधिकारी/विभाग प्रमुख यांनी नियम प्रचलित कार्यपध्दती व सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून चालू योजनांवर खर्च करावा. हे आदेश फक्त अंमलबजावणी /नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवलेल्या तरतूदीस प्रशासकीय दृष्ट्या मान्य केलेल्या चालू योजनांवर खर्च करण्यासाठी आहे. याची अंमलबजावणी अधिका-यांनी नोंद घ्यावी.

७. आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी क्षेत्र उपयोजना (टिएसपी) व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (ओटिएसपी) यांचा खर्च स्वतंत्रपणे नोंदविण्यासाठी लेखाशिर्षामध्ये काही बदल करण्यात आले असल्यास हे बदल लक्षात घेवून खर्च नोंदविताना सुधारित लेखाशिर्ष नोंदविण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०७२०१५५३०८८५२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( श. र. सावंत )  
कार्यासन अधिकारी

प्रत,

१. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
२. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
३. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/ नागपूर/ ठाणे/ अमरावती.
४. विभागीय आयुक्त, मुंबई/ नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक/ अमरावती/ पुणे.
५. सर्व जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती,
६. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
७. सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,
८. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
९. महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
१०. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, ५ वा माळा, मुंबई.
११. ग्रामविकास व जलसंधारण विभाग / पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.
१२. सदस्य सचिव, महाराष्ट्र पाणीपुरवठा व जलनिःसारण मंडळ, एक्सप्रेस टावर्स, मुंबई.
१३. वित्तीय सल्लागार, उपमुख्य लेखाधिकारी, महाराष्ट्र पाणीपुरवठा जलनिःसारण मंडळ, नवी मुंबई.
१४. संचालक, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पी.एम.टी.बिल्डींग स्वारगेट, महाराष्ट्र राज्य, पुणे.
१५. अधिदान व लेखा अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
१६. वरिष्ठ लेखा अधिकारी, ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
१७. कार्यासन अधिकारी (का.क्र.२ व १४) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१८. निवड नस्ती (का-६)

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
(टिएसपी)**

<b>शिर्ष :- पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- नळपाणी पुरवठा योजना (खास उपाय) (राज्य क्षेत्र) (रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :- टी - ५ मुख्य लेखाशिर्ष :- २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१-पाणीपुरवठा-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१)जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) ग्रामीण भागामध्ये नळ पाणीपुरवठा योजना (२२१५ ०५०६) ३१, सहाय्यक अनुदाने</b>		
जिल्ह्याचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
अहमदनगर	८०११	संबंधित जिल्हाधिकारी	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	
पुणे	१३५८			
यवतमाळ	२५००			
<b>एकुण</b>	<b>११८६९</b>			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
(टिएसपी)**

<b>शिर्ष :- पाणीपुरवठा</b> <b>योजनेचे नांव :- नळाने पाणी पुरवठा</b> (खास उपाय) (स्थानिक क्षेत्र) <p align="center"><b>(रुपये हजारात)</b></p>		<b>मागणी क्रमांक :- टी - ५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१-पाणी पुरवठा-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१)जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ यांच्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०१) (०२) नळाने पाणी पुरवठा <b>(२२१५ ०५६२) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	७६११५	संबंधित जिल्हाधिकारी	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	
रायगड	८०००			
नाशिक	५६७१०			
धुळे	५००००			
नंदुरबार	४२२२६			
जळगांव	८५८४			
अहमदनगर	१५००			
पुणे	९०५०			
अमरावती	१९६२९			
यवतमाळ	१५५४३			
नागपूर	३००			
गोंदिया	६२००			
चंद्रपूर	२०००			
गडचिरोली	१८०००			
नांदेड	५००			
<b>एकूण</b>	<b>३१४३५७</b>			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय  
तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष :- पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- विहीरी बांधणे (साधे उपाय)  (रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :- टी - ५ मुख्य लेखाशिर्ष :- २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) पाणी पुरवठा-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१)जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ यांच्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०१) (०४) खोदलेल्या विहीरी (साधे उपाय) (जिल्हा) (२२१५ २२०४) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	१४६५१	संबंधित जिल्हाधिकारी	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई	
रायगड	४०००			
नाशिक	११९१			
नंदूरवार	६२१			
अहमदनगर	१०००			
गोंदिया	१३००			
चंद्रपूर	३००			
गडचिरोली	११४००			
<b>एकुण</b>	<b>३४४६३</b>			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय  
तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष :- पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- जी.एस.डी.ए. ची नलिका विहीरी खोदण्याचा कार्यक्रम  (रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :- टी - ५ मुख्य लेखाशिर्ष :- २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना -०१- पाणीपुरवठा-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१)जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना-महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०१) (०५) जी.एस.डी.ए.ची नलिका विहीर खोदण्याची कामे (२२१५ २२१३) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	२०२४	संबंधित जिल्हाधिकारी	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	
नाशिक	३०००			
धुळे	३४२			
नंदुरबार	८०००			
गोंदिया	१०००			
नांदेड	८००			
<b>एकुण</b>	<b>१५१६६</b>			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष :- पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- विद्युतपंप व हातपंप देखभाल व दुरुस्ती</b>  <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :- टी - ५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :- २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) पाणी पुरवठा-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१)जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ यांच्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान</b> <b>(०१) (०६) देखभाल व दुरुस्ती, हातपंप/विद्युतपंप दुरुस्तीसाठी फिरते पथक (२२१५ २२२२) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	१३३३८	संबंधित जिल्हाधिकारी	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	
रायगड	१०			
नाशिक	२०००			
यवतमाळ	१३९५			
गोंदिया	१५००			
गडचिरोली	८३०४			
<b>एकूण</b>	<b>२६५४७</b>			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष :- पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- विंधन विहीरींचें जलभंजन.</b>  <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :- टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :- २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-०१-पाणी पुरवठा -७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१)जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना-महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान</b> <b>(०१) (०७) विंधन विहीरींचे जलभंजन स्रोतांचे बळकटीकरण (जिल्हा) (२२१५ २२३१) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	८६	संबंधित जिल्हाधिकारी	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई	
रायगड	५०			
अहमदनगर	१२०			
<b>एकूण</b>	<b>२५६</b>			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष :- पाणीपुरवठा व स्वच्छता</b> <b>योजनेचे नांव :- आश्रमशाळा पाणीपुरवठा</b>  <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :- टी - ५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-०१-पाणी पुरवठा -७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१)जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ यांच्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान <b>(०१) (०८) आश्रमशाळा पाणीपुरवठा</b> <b>(२२१५ २२४२) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
रायगड	४०००	संबंधित जिल्हाधिकारी	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	
नाशिक	१००००			
धुळे	५०००			
अहमदनगर	७००			
अमरावती	५०००			
यवतमाळ	४०००			
गोंदिया	३०६०			
गडचिरोली	१८४००			
नांदेड	२०००			
<b>एकुण</b>	<b>५२१६०</b>			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष :- पाणीपुरवठा व स्वच्छता</b> <b>योजनेचे नांव :- संडास बांधणे</b>  <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :- टी - ५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२- जलनिस्सारण व स्वच्छता-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१)जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०२) संडास बांधणे <b>(२२१५ १८६१) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
रायगड	१०	संबंधित जिल्हाधिकारी	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	
नंदुरबार	२८८२९			
पुणे	१११०			
अमरावती	१०००			
गडचिरोली	५७५०			
<b>एकुण</b>	<b>३६६९९</b>			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष :- पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- संडास बांधणे (कें.पु.यो.) (रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :- टी - ५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :- २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२-जलनिस्सारण व स्वच्छता-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१)जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०२) संडास बांधणे (२२१५ १८६१) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
यवतमाळ	९००	संबंधित जिल्हाधिकारी	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	
चंद्रपूर	२६४७			
नांदेड	५००			
<b>एकुण</b>	<b>४०४७</b>			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष :- पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- शाळेसाठी प्रसाधन गृहाचे बांधकाम (रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :- टी - ५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :- २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२-जलनिस्सारण व स्वच्छता-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१)जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०२) संडास बांधणे (२२१५ १८६१) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	७०००	संबंधित जिल्हाधिकारी	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	
<b>एकुण</b>	<b>७०००</b>			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष :-</b> पाणीपुरवठा व स्वच्छता <b>योजनेचे नांव :-</b> नळाने पाणीपुरवठा <b>(खास उपाय) (राज्य क्षेत्र)</b> <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :-</b> टी - ५ <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१-पाणी पुरवठा-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२)जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-राज्य योजनांतर्गत योजना (०२) (०१) नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना <b>(२२१५ ०६६९) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
मुंबई उपनगर	२०	संबंधित जिल्हाधिकारी	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	
अहमदनगर	१०			
पुणे	७५०			
यवतमाळ	३९००			
<b>एकुण</b>	<b>४६८०</b>			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष :-</b> पाणी पुरवठा <b>योजनेचे नांव :-</b> नळाने पाणीपुरवठा <b>(खास उपाय) (स्थानिक क्षेत्र)</b> <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :-</b> टी -५ <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१-पाणी पुरवठा-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२)जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-राज्य योजनांतर्गत योजना- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ यांच्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०२) (०३) नळाने पाणीपुरवठा (खास उपाय) (जिल्हा) <b>(२२१५ २२५१) ३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
रायगड	१११७४	संबंधित जिल्हाधिकारी	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	
अहमदनगर	१०			
पुणे	५०००			
बुलढाणा	४४४			
अकोला	१००००			
वाशिम	३९३८			
यवतमाळ	२६००			
नागपूर	२३२८			
वर्धा	४५००			
गोंदिया	९००			
हिंगोली	४०००			
नांदेड	५००			
उस्मानाबाद	१			
<b>एकुण</b>	<b>४५३९५</b>			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष :- पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- विहिरी बांधणे (साधे उपाय)</b>  <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :- टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :- २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१-पाणीपुरवठा-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२)जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना - राज्य योजनांतर्गत योजना-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०२)(०४)खोदलेल्या विहिरी साधे उपाय) (२२१५ २२६९) ३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
रायगड	३२३८	संबंधित जिल्हाधिकारी	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई	.
अहमदनगर	१०			
गोंदिया	१०००			
<b>एकूण</b>	<b>४२४८</b>			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष :- पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- जी.एस.डी.ए.चा नलिका विहिरी खोदण्याचा कार्यक्रम</b>  <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :- टी - ५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :- २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१-पाणीपुरवठा-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२)जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-राज्य योजनांतर्गत योजना-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०२) (०५) जी.एस.डी. ए.नलिका विहिरी खोदण्याची कामे (जिल्हा) (२२१५ २२७८) ३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
गोंदिया	१८००	संबंधित जिल्हाधिकारी	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	
नांदेड	८००			
<b>एकूण</b>	<b>२६००</b>			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष :- पाणीपुरवठा</b> <b>योजनेचे नांव :- हातपंप व वीजपंप (देखभाल व दुरुस्ती)</b>  <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :- टी - ५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :- २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१-पाणीपुरवठा-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२)जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-राज्य योजनांतर्गत योजना-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०२) (०६) देखभाल व दुरुस्ती, हातपंप/विद्युतपंप दुरुस्तीसाठी फिरते पथक(जिल्हा)</b> <b>(२२१५ २२८७) ३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
रायगड	४०	संबंधित जिल्हाधिकारी	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग,मंत्रालय, मुंबई-३२.	
यवतमाळ	१८३९			
गोंदिया	४००			
<b>एकूण</b>	<b>२२७९</b>			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष :- पाणीपुरवठा</b> <b>योजनेचे नांव :-विंध्यन विहीरींचें जलभंजन.</b>  <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :- टी - ५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :- २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१-पाणीपुरवठा-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२)जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-राज्य योजनांतर्गत योजना-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०२) (०७) विंध्यन विहीरींचे जलभंजन स्रोतांचे बळकटीकरण (जिल्हा)</b> <b>(२२१५ २२९६) ३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	५७	संबंधित जिल्हाधिकारी	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग,मंत्रालय, मुंबई-३२.	.
रायगड	५०			
<b>एकूण</b>	<b>१०७</b>			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष :- पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- आश्रमशाळांना पाणीपुरवठा</b>  <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :- टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१-पाणी पुरवठा-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२)जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-राज्य योजनांतर्गत योजना-महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०२) (०८) आश्रमशाळांना पाणीपुरवठा <b>(२२१५ २३०२) ३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
रायगड	८३००	संबंधित जिल्हाधिकारी	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई	
अहमदनगर	५०			
यवतमाळ	१८००			
औरंगाबाद	१			
बीड	१			
हिंगोली	३०००			
नांदेड	२०००			
<b>एकूण</b>	<b>१५१५२</b>			

**आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष :- पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- संडास बांधणे</b> <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :- टी - ५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२- जलनिस्सारण व स्वच्छता-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२)जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना- राज्य योजनांतर्गत योजना (०२) (०१) संडास बांधणे <b>(२२१५ १८७२) ३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
रायगड	१०	संबंधित जिल्हाधिकारी	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई-३२	
नंदुरबार	१२१८			
<b>एकूण</b>	<b>१२२८</b>			

**आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय  
तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष :- पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- संडास बांधणे (कें.पु.यो.) (रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :- टी - ५ मुख्य लेखाशिर्ष :- २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२- जलनिस्सारण व स्वच्छता-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२)जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना- राज्य योजनांतर्गत योजना (०२) (०१) संडास बांधणे (२२१५ १८७२) ३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
यवतमाळ	९००	संबंधित जिल्हाधिकारी	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई-३२	
चंद्रपूर	११३५			
एकुण	२०३५			